

## VERBESSERUNGEN. \*)

- S. 10, Art. अक्रुपार, Z. 2 lies: 5,39,2.
- « 12 streiche das Beispiel u. अक्रु und vgl. अच् mit अा.
- « — अक्रु ist subst. m. und bedeutet vielleicht *Stützbalken, Tragpfosten, Säule.*
- « 13, Art. अक्रु, Z. 4 lies: अनाक्रुणो st. अनाक्रुणो.
- « — अक्रु mit निस् bedeutet *entmannen.*
- « 14, Z. 31 streiche RV. 8, 46, 26.
- « 17, Art. अक्रु, Z. 8 v. u. lies: प्रत्युवाच.
- « 19, Art. अक्रुणालवणाशिनू lies: अशिनू st. अशिनू.
- « 21, Art. अक्रुण, Z. 2 lies: 2) n. *Meersalz id.*
- « 22, Art. अक्रुण, Z. 1 lies: part. praet. pass.
- « 23, Art. अक्रुण, Z. 2 lies: राज्ञश्च धर्ममखिलम्.
- « 25, Art. अक्रुण, Z. 21 lies: वासतीवरे.
- « 28, Art. अक्रुण, Z. 16 lies: अक्रुणस्य.
- « 29, Art. अक्रुणकार्यं *das Brennen (des Arztes),* hierzu Verz. d. B. H. No. 1020.
- « 33, Art. अक्रुणष्टोम, Z. 7 lies: कान्मखान्.
- « 39, Z. 24 lies: अक्रुणममिद्रुजते.
- « 50, Art. 3. अक्रुण, Z. 5 lies: ई st. इ.
- « 57, Art. अक्रुणलि. Streiche die 5te Bedeutung, da an den angeführten Stellen offenbar der *Finger* gemeint ist.
- « 61, Art. अक्रुणप्रभा, Z. 4 lies: अक्रुण + प्रभा.
- « — Art. अक्रुणप्रभा, lies: अक्रुण + अभा.
- « 64, अक्रुणवर्णो ist oxyt.
- « 65, Z. 5 v. u. lies: निस् st. निरु.
- « 77 ist अक्रुण mit अक्रुण zu streichen.
- « 83, Art. अक्रुणता, Z. 2 lies: त्वत्पुत्रैः करणिण.
- « 99, Art. अक्रुणमात्र, Z. 2 lies: अक्रुणान्मतिमात्रं.
- S. 110, Art. अक्रुणय, Z. 18 lies: अक्रुणयमत्ययतो.
- « 114, Z. 5 v. u. lies: अक्रुणनेत्रप्रसूत.
- « 131, अक्रुणवोधेय ist wohl zu streichen, vgl. Ind. St. 3, 263.
- « 139, अक्रुणरात् ist oxyt.
- « — streiche den Art. अक्रुणरेय und s. u. अक्रुण 3.
- « — Art. अक्रुणरोष्ठ vgl. u. अक्रुण.
- « 133, Art. अक्रुणप्रयण und अक्रुणप्रयितवै lies: अक्रुणी st. अक्रुणी.
- « 160, Art. अक्रुणयुष्ट. Die im ÇKDa. gegebene Erklärung befremdete uns schon beim Druck, wie man dieses daraus ersehen kann, dass wir nicht nur die Sanskrit-, sondern auch die bengalische Erklärung des Wortes beisetzen. Heute wie damals wissen wir mit अक्रुणयुष्ट nichts anzufangen. Z. 3 ist भुङ्ग zu lesen.
- « 161, अक्रुणयुष्ट in der ersten Bed. von 1. ऊर्ध्व mit अक्रुणयुष्ट.
- « 162 ist अक्रुणयुष्ट zu streichen.
- « 174, अक्रुणपाय bedeutet R. 3, 44, 19 *ohne Hindernisse —, glücklich von Statten gehend.*
- « — Z. 2 und 1 von u. lies: अक्रुणपाम्पु — अक्रुणी सूत.
- « 175, Z. 2 v. u. schalte RV. vor 10, 98, 3 ein.
- « 176, Art. अक्रुणरुसू lies: ते एवैतदनरुष्करोति यदह्यावानक्ति.
- « 179, Art. अक्रुणवसू lies: 3. अक्रुण + अक्रुणसा.
- « — Art. अक्रुणवस्था, Z. 4 lies: 3) = दशाभाव und streiche das Eingeklammerte.
- « 181, Art. अक्रुणसूय, Z. 3 lies: 71 st. 72.
- « 183, Art. 2. अक्रुणदर, Z. 2 lies: 3, 14, 2.
- « 185, Art. अक्रुणवय lies: अक्रुणवयु.
- « 186, Art. 1. अक्रुणयतन. Im ersten Beispiel ist अक्रुणयतन oxyt.; Z. 3 lies: ऽन्यत्राग्निरा०; Z. 4 lies: 5, 4, 18.
- « 187, Art. अक्रुणारभ्याधीत, Z. 2 lies: अक्रुणधीत.

\*) Die Nachträge und eingreifendere Verbesserungen gedenken wir am Ende des Werkes zusammenzustellen. Wir selbst haben schon ein reichliches Material beisammen und hoffen mit der Zeit auch von Andern Beiträge zu erhalten. Unfrankirte Zusendungen (Adr.: O. BÖHLINGK, Mitglied der Kaiserl. Akademie der Wissenschaften, in St. Petersburg oder Professor R. RONA in Tübingen) werden mit Dank entgegengenommen werden.